

July 26, 2023

To,

To,

Listing Department

Listing Department

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

P.J Towers, Dalal Street,

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,

Fort, Mumbai – 400 001

Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 050

Scrip Code: **532375**

Symbol: TIPSINDLTD

Dear Sir/ Ma'am,

<u>Subject: Newspaper advertisement regarding Unaudited Financial Results of Tips Industries Limited</u> ("the Company") for the quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed the copies of the newspaper advertisement published on July 26, 2023 in the following newspapers with respect to the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.

- 1. Economics Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

The same are also available on website of the Company i.e. at https://tips.in.

This is for your information and record.

Thanking you,

For Tips Industries Limited

Bijal R. Patel

Company Secretary

Encl: a/a

TIPS INDUSTRIES LTD.

601, Durga Chambers, 6th Floor, Linking Road, Khar (West), Mumbai 400 052.

Tel.: 6643 1188 Email: response@tips.in Website: www.tips.in

CIN: L92120MH1996PLC099359

LRS Route to Transfer Funds

▶ From Page 1 "On a conservative basis, cryptocurrencies held in a wallet operated by a foreign company, as well as those purchased through the Liberalised Remittance Scheme (LRS) route, should be reported under Schedule FA to avoid penal consequences. With amendments in the Common Reporting Standard (CRS) and development of the Crypto-Asset Reporting Framework, information on these 'assets' will be available with the Indian Government sooner if not later," say Sanghvi and fellow CAs Kartik Badiani and Mahesh Nayak, in "Disclosure of Foreign Assets and Incomes", a book jointly authored by them and published by the Bombay Chartered Accountants Society.

Till banks clamped down banks in India blocked payon the use of LRS for buying ments for crypto deals, many cryptos abroad, many resident individuals (who are allowed to remit upto \$250,000 a year under LRS for acquir-

ing certain capital assets) the coin holdings with overused the route to transfer seas exchange wallets. But, a funds overseas to buy cryptos. They are in the clear and may probably disclose their transfers were a transgrescrypto holdings in the AL and FA schedules of the ITR



if their total income exceeds Rs50 lakh.

FEMA A LESSER EVIL THAN BMA However, over the past two years as more and more traders shifted their coins in

predicament over disclosing

large number of practitioners believe that even if such sion of FEMA, disclosing them could mean less trouble.

"Violation of FEMA, though serious, is still better than defaulting under Black Money Act. It is advisable to report all foreign assets as the Black Money Act is in itself very draconian and punitive. Moreover, there is always a threat of the BMA order being shared with the Enforcement Directorate," said Amit Maheshwari, partner at AKM Global, a tax and consulting firm. Unlike overseas banks which share data of accounts of Indians, crypto exchanges are yet to part with similar information about traders. But that may change in the coming years as governments and central banks discuss ways to strip crypto deals of their anonymity to their beneficiaries.

wallets of foreign exchanges. Such asseesses today face the track the flows of coins and

Concern for Beauty Brands

>> From Page 1

India's influencer marketing business will grow at a compounded annual growth rate Artistry cosmetics and Nu- gagement rate. In addition, of 25% to Rs 2,500 crore by trilite health supplements. there are tools that we use to 2025, according to industry The company uses rigorous filter genuine followers from estimates. Spends on influentools to check profiles, qualifake ones," said a spokespercer marketing are expected to increase to 2.5-3% of the total ates "genuity scores" based from about 1.5% in 2022.

"It is a big concern and more so for beauty brands," said Sukhleen Aneja, chief executive of Good Glamm Brands, which has multiple brands such as St Botanica, The Moms Co and Organic Harvest. "Any traffic that is not from Instagram for links shared with influencers is deemed as fake. Based on certain attributes, we have started showing captchas to certain audiences to verify them further."

Brands said they use influencer marketing since it's the only way to reach certain nised creator economy furpotential consumers. Even though the consumer affairs ministry issued guidelines on influencer endorsements earlier this year, the prob- hing out directly or signing help identify such patterns lems persist.

to be more cautious and do sorting to dedicated tech their research before engag- teams and AI to detect fake to 12 months, establishing ing with influencers, as

there are several risks inon conversations and engagement rate.

personal

screens

fluencer

"The unorga-

global

Brands say they use influencer marketing since it's the

only way to reach certain potential consumers ther complicates matters by lacking data-driven insights

for performance tracking." Some said they are reacon influencers after person-"It's clear that brands need al interaction. Others are refollower handles.

"We work with influencers volved," said Ajay Khanna, to help consumers with their chief marketing officer at purchase decision at their re-Amway India, which makes search stage, and go by enty and content, and gener- son for Panasonic, which makes televisions, air-conditioners, refrigerators and washing machines.

"In the era of Srivastava said Maruti Suzuki does not depend on resumes but the testimonials of previous clients. "If an influexposure, ensuring encer has a large number of followers but very low enauthenticity in gagement rates, it is a red flag social media inen- for us and signals followers gagements is may not be genuine," he said.

Hyundai's Khullar said the paramount," car maker experiments with said Virat Khullar, associate various approaches across micro to macro, local to celebvice president, rity, and diverse industries in marketing, Hyundai Motor. its campaign mix.

"It is important to determine whether an influencer's followers are showing human behaviour," said Kumar of Klug India. "Employing algorithmic tools can and ensure that followers exhibit some form of human activity over a period of six their authenticity."

Resurgence of Small and Regional Players in India

▶► From Page 1

"There is a lot of local competition in trade and consumer homes. these segments and pricing is very directly connected to commodity price and as commodity falls, we expect pricing to have to adjust downwards. It may go flat and it may go negative," Pitkethly said.

During the quarter ended June, HUL saw volumes halve to 3% and said vol-rivals while in detergent bars, regionume recovery could take at least two- al players have expanded three times

three quarters after stocking of products with new prices stabilises at

Also, Unilever said India is seeing the resurgence of small and regional players, many of which had vacated the market during peak inflation. For instance, within tea, smaller players have grown 1.6 times more than larger



faster in the March-May period. "In the branded loose tea category the consumer has moved because of pricing into the unbranded category,' said Pitkethly. "All evidence we have show that as soon as the consumer has a little bit more money to spend, they come back into the branded space. We are just not present nor do we want to be present in loose tea where the growth has gone."

Tips Industries Ltd.

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: info@tips.in Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

(Rs. In Lacs except for Earning Per Share	data)	Ì
---	-------	---

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1.	Total income from operations (Net)	5,465.20	5,394.61	3,526.26	19,213.76
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,635.13	2,785.37	2,302.93	10,564.90
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,635.13	2,785.37	2,302.93	10,564.90
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,710.13	1,832.63	1,717.93	7,652.16
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,681.68	1,836.29	1,729.90	7,650.36
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	1,284.27	1,284.27	1,296.87	1,284.27
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)		5	(F.)	12,333.82
8.	Earnings Per share (before extraordinary items) (of Re. 1/- each)) Basic & Diluted #	2.11	1.42	1.32	5.91
9.	Earnings Per share (after extraordinary items) (of Re. 1/- each)) Basic & Diluted #	2.11	1.42	1.32	5.91

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.tips.in.

The Board of Director of the Company has declared interim dividend for FY 2023-24 of Re. 1/- (Rupee One) per share having face value of Re. 1/-.

Pursuant to the Special Resolution passed by the members of the Company by way of Postal Ballot through electronic means on March 27, 2023, the Company has sub-divided 1 (One) Equity Share of face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) each fully paid-up into 10 (Ten) Equity Shares of face value of Re. 1 /- (Rupee One Only) each fully paid-up, effective from April 21, 2023 (Record Date). The Earnings Per Share (EPS) numbers of the current quarter and all comparative periods presented above have been restated to give effect of the share split.

By Order of the Board For Tips Industries Ltd.

Place : Mumbai Kumar S.Taurani Date : July 25, 2023 Chairman & Managing Director

Apollo Pipes Limited

CIN: L65999DL1985PLC022723

Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi - 110092 Corp. Office: Plot No. A- 140, Sector 136, Noida, U.P.- 201301 Email: compliance@apollopipes.com , Website: www.apollopipes.com



Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

(Figrure ₹ in Lakhs except face value and EPS)

S.	Particulars	Current Quarter ended 30.06.2023	Corresponding Quarter ended 30.06.2022	Previous Year ended 31.03.2023 Audited	
No.		Un-audited	Un-audited		
1	Total Income from Operations	26,033.33	21,889.19	91,452.34	
2	EBIDTA	2,734.50	2,085.31	6,999.44	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,917.40	1,229.69	3,273.74	
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,917.40	1,229.69	3,273.74	
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,392.48	882.62	2,391.49	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,412.26	884.20	5,573.90	
7	Equity Share Capital	3,932.82	3,932.82	3,932.82	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	929	ш	41,788.84	
9	Earning Per Share (face value of Rs. 10/- each, not annualised for quarterly figures)				
	Basic:	3.54	2.24	6.08	
	Diluted:	3.48	2.24	6.08	

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e. https://www.nseindia.com and https://www.bseindia.com and on the Company's website "www.apollopipes.com".
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.



CPVC | uPVC | AGRI | SWR | PPR-C | ADHESIVES | BATH FITTINGS | WATER TANKS

APOLLO PIPES LIMITED

(An ISO 9001-2015 Certified Company)

TOLL FREE NO. 1800-121-3737

wecare@apollopipes.com | www.apollopipes.com



UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Registered Office: UTI Tower, GN Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051. Tel: 022-6678 6666, Fax: 022-26528991, E-mail: cs@uti.co.in, Website: www.utimf.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(Rs In Crore)

	Cons	solidated Financial R	esults	
Particulars	Quarter Ended June 30, 2023	Year Ended March 31, 2023	Quarter Ended June 30, 2022 (Unaudited)	
	(Unaudited)	(Audited)		
Total Income from operations	467.77	1266.86	293.09	
Net profit for the period (Attributable to owners of the company) (before tax, exceptional and/or extraordinary items)	288.42	585.62	103.58	
Net profit for the period before tax (Attributable to owners of the company) (after exceptional and/or extraordinary items)	288.42	585.62	103.58	
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	234.41	437.36	91.51	
Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	217.90	444.89	108.68	
Equity share capital	126.98	126.98	126.96	
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2023		3740.86		
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)				
Basic (Rs):	18.46	34.45	7.21	
Diluted (Rs):	18.46	34.44	7.20	

(Rs. In Crore)

	Standalone Financial Results						
Particulars	Quarter Ended June 30, 2023	Year Ended March 31, 2023	Quarter Ended June 30, 2022				
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)				
Total Income from operations	352.45	1091.57	239.38				
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	214.30	553.83	106.24				
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	214.30	553.83	106.24				
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	164.50	424.43	99.08				
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	148.01	431.87	116.23				
Equity share capital	126.98	126.98	126.96				
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2023		3221.29					
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)							
Basic (Rs):	12.95	33.43	7.80				
Diluted (Rs):	12.95	33.42	7.80				

Place: Mumbai

Date: July 25, 2023

- 1. The above results for the quarter ended June 30, 2023, of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 25, 2023. The results have been subject to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- 2. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Financial Results are available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.utimf.com

For UTI ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

Imtaiyazur Rahman Managing Director & Chief Executive Officer

(DIN: 01818725)

😮 बुधवार, दि. २६ जुलै २०२३

heubach

Heubach Colorants India Limited

(formerly Clariant Chemicals (India) Limited) Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806 Registered Office: Rupa Renaissance, B Wing, 25th Floor, D-33, MIDC Road, TTC Industrial Area, Juinagar, Navi Mumbai - 400705, India

Tel: 022 20874405; Website: www.heubach.com; Email: investor.relations_india@heubach.com

EXTRACT OF STANDALONE RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

				(₹ in Lakhs
Sr.		3 Months Ended	3 Months Ended	Year Ended
No.	Particulars	30-06-2023	30-06-2022	31-03-2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	20,971	22,292	77,184
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,123	1,471	4,627
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,123	1,471	3,997
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,600	1,094	1,918
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,585	1,092	1,856
6	Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	2,308	2,308	2,308
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			40,934
8	Earnings per share (of ₹ 10 each) Basic & Diluted (for continuing and discontinuing operations)	6.93	4.74	8.31

Notes:

- 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial result for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly unaudited financial result is available on the Stock Exchange Websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.heubach.com)
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 25, 2023.

For Heubach Colorants India Limited

Bharath Sesha Place: Navi Mumbai **Managing Director** Date: July 25, 2023 DIN: 01983066



बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९४पीएलसी०८२८०२ नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, डलिया इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. वेबसाईट:www.balajitelefilms.com,

ई-मेल:investor@balajitelefilms.com द्रः:+९१-०२२-४०६९८०००, फॅक्स:+९१-०२२-४०६९८१/८२ २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करणे

येथे सूचना देण्यात येत आहे की**, बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **२९वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.०३.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी तसेच सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक २८ डिसेंबर, २०२२, ०५ मे, २०२२, ०५ मे, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ०८ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक ०५ जानेवारी, २०२३ व १२ मे, २०२० (यापुढे आवश्यक परिपत्रके) तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशांकरिता व्हीसी/ओव्हीएम मार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सभेच्या निश्चित ठिकाण समाजावे.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सुचना एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच अन्य संबंधित दस्तावेज आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार आणि कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) (अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने २५ जुलै, २०२३ रोजी पाठविले जाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>https://www.balajitelefilms.com/annual-</u> <u>report.php</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे आरटीएच्या <u>https://</u> evoting.kfintech.com/public/downloads.aspx वर उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ सह वाचनात सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी वास्तविक स्वरूपात . किंवा डिमॅट स्वरुपात समभाग असलेले सदस्य एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई-मतदान) सुविधेद्वारे आपले मत देऊ शकतात.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीच्या http://www.balajitelefilms.com/pdf/Important% 20Information% 20for% 20Physical% 20Shareholders-for%20website.pdf वर उपलब्ध अन्य आवश्यक तपशील तसेच नमुना आयएसआर-१ नुसार सर्व आवश्यक तपशिलासह भागधारकांनी पत्र पाठवावे. तसेच कंपनीच्या आरटीएकडे विहित आयएसआर-१ मध्ये त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करुन घ्यावेत.

रिमोट ई-मतदान सविधा रविवार, १३ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ९,००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि बधवार, १६ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर रिमोटिंग ई-मतदान मॉड्यूल नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा सदस्यांकडून ठरावावर मत दिल्यानंतर सदस्यांना त्यानंतर ते बदलण्याची मुभा दिली जाणार नाही. विद्युत मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा एजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असेल आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे जातीची मते नसलेल्या एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक एजीएमच्या वेळी आपले मत देऊ शकतील. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असेल, तथापि ते सभेत मतदान करण्यास पात्र नसतील. वास्तविक स्वरुपात समभाग असलेल्या सदस्यांना **केफिनटेक** ई-मतदान प्रणालीद्वारे कंपनीने प्रदान केलेल्या रिमोट ई-मतदान सुविधेवर प्रवेश करण्याची विनंती केली जाते.

नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नोंद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नसार एजीएमनिमित्त कंपनीची सभासदांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३ ते गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील. एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग ताब्यात घेतलेल्या व कट ऑफ तारखेला म्हणजेच १० ऑगस्ट, २०२३ रोजी समभाग ठेवणारी कोणतीही व्यक्ती एजीएम सूचनेत नमुद पद्धतीने रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. ई-वोटिंगबाबत अन्य माहिती एजीएम सूचनेत आहे.

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव **श्री. विजय यादव** (सदस्यत्व क्र.११९९०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीच्या एजीएमवर किंवा नंतर निकाल जाहीर केला जाईल. घोषित निकाल कंपनीच्या एजीएमच्या समाप्तीच्या दोन (२ दिवस) दिवसात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविला जाईल. स्क्रूटिनेझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.balajitelefilms.com वेबसाइटवर आणि रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या https://evoting.kfintech.com/public/downloads.aspx संकेतस्थळावर ठेवला जाईल.

ज्या सदस्यांना कोणतेही प्रश्न उपस्थित करायचे असतील त्यांनी ते नोंदणीकृत ईमेल पत्त्यावरून त्यांचे नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांकावरून एजीएमच्या तारखेच्या दिवशी कंपनीच्या investor@balajitelefilms.com ई-मेल आयडी वर पाठवावेत.

काही शंका असल्यास, आपण भागधारकांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि https:// evoting.kfintech.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा संपर्क एम. कृष्णा प्रिया, विरष्ठ व्यवस्थापक, मे. केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (केफिनटेक), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२, गचीबोअवली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, तेलंगणा, भारत. ई-मेल: einward.ris@kfintech.com, संपर्क क्र.+९१-४०६७१६२२२२ किंवो टोल फ्री क्रमांक १-८००-३०९४-००१ वर संपर्क करावा.

बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेडकरीता

ठिकाण: मुंबई तन्नु शर्मा दिनांक: २५ जुलै, २०२३ ग्रुप हेड-सचिव

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

फ्लॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस, जिजामाता रोड अंधेरी (प्.), मुंबई-४०००९३.

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्ष

	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	
तपशील					
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	
	३०.०६.२३	38.03.23	३०.०६.२२	38.03.23	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३०७६३.०९	(२७२६३.९७)	१२०४६.६३	८१३३९.५२	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०९५९.१९	(३८९६३.४६)	९३०.०२	३६१.६७	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०९५९.१९	(३८९६३.४६)	९३०.०२	३६१.६७	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६०५२.३६	(३७७६५.४५)	४३३०.११	१७१६.७१	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता					
सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष					
उत्पन्न (करानंतर))	१६०५२.३६	(३७७६५.४५)	४३३०.११	१७१६.७१	
समभाग भांडवल	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार					
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)				(१०९८०.८८)	
उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)					
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही)					
मूळ	0.96	(२.२९)	0.२६	0.80	
सौमिकृत	0.96	(२.२९)	0.२६	0.80	

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्रर डिस्क्लोजर रिक्कायर्सेट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर काण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई वेबसाईटवर व कंपनीच्या www.bcommercial.org वेबसाईटवर उपलब्ध आहे

कंपनीच्या लेखासमितीने पुनर्विलोकन निष्कर्षाचे केले आहे आणि २५ जुलै, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाने मान्य करून नोंदपटावर घेतले

बालगोपाल कमर्शियल लिमिटेडकरित

विजय लालताप्रसाद याद ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात वेत आहे की, श्री. बांकेशाल कन्हेयालाल गुमा व श्री. विनोद्धमार बांकेशाल गुमा हे माझे अशील आहेत आणि त्यांचा निवासी पत्ता: फ्लॅट क्र.५०६, सी विंग, झमात क्र.२, गोंगाव गावदेवी एसआए को-ऑप.श्री.सोलि., एस.जी. गेंड, ोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४, सीटीएस क्र.२१३(भाग) १९४(भाग), २३५(भाग), गाव पहाडी गोरेगाव (पश्चिम), पी, २२६१ माग), २३५(माग), गाव पहाडा गारागव (पारचम), गा) एस वॉर्ड आणि सदर फ्लेंट मुळत: श्री. बाकेलाल कन्हैसालाल गुम यांना देण्यात आला होता, परंतु एसआए नियम व अटीमुळे त्यांचे प्रथम कायदेशीर वारसदार म्हणून त्यांची पत्नी श्रीमती सुशिला बाकेलाल गुप्ता यांचे नाव होते, यांचे १७.०९.२०१२ रोजी निधन

आणि श्री. बाकेलाल कन्हैयालाल गुप्ता व श्रीमती सुशिला बाकेला प्रमा यांचे विवाहामुळे दोन कावदेशीर वारसदार श्री. विनोदक्ता बाकेलाल गुप्ता, धाकटा मुलगा यांचे नाव नोदीवर आहे आणि प्रेमचंदकुमार बाकेलाल गुप्ता, मोठा मुलगा यांचे जन्म झाल्यापासुन २ वर्षात निधन झाले. म्हणून त्यावेळी श्री. बाकेलाल कन्हैयालाल गुप्ता वचात ानचन झाल. न्हणून त्यावळा आ. बाकताल कन्हवालाल गुम्न वर्मां जन्म प्रमाणक व मृत्यू प्रमाणकामाळी वर्ज केला नक्ता आणि त्या पुलाचे २ वर्षांतच निधन झाले. म्हणून आता श्री. विनोदकुमार बाकेताल गुमा यांना एकच मुलगा आहे आणि श्री. बाकेलाल कन्हेंब्यालल गुमा व श्री. विनोदकुमार बाकेलाल गुमा यांच्या व्यतिक्ति अन्य कोणीही परिवार सदस्य नाही.

rलॅट क्र.५०६, सी विंग, इमारत क्र.२, गोरेगाव गावदेवी एसआर को-ऑप.हौ.सो.लि., एम.जी. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई १८०१८४ यानी यापुर्वीच भागप्रमाणपत्र श्री. बाकेलाल कन्हेंशलाल गुप्ता यांच्या नावे वितरीत केले होते, या भागप्रमाणपत्राचा क्र.२०३ (अनुक्रमांक १९१० ते १०१५ दोन्हीसह) आहे आणि सदस्यत्वसुद्धा ग्रझे अशील श्री. बाकेलाल कन्हैयालाल गुप्ता यांच्या नावे देण्यार आले होते आणि आता माझ्या अशिलाच्या वैयक्तिक आवश्यकतेनुसा यां ता आण आता नाहन आताओं व चाराव आवस्वकार्युक्त यां ता बैंक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे आणि माड़े अशील श्री. बाकेलाल कन्हैयालाल गुप्ता यांच्या वतीने बैंक किंवा वेत्तीय संस्था सुरक्षतेकरीता अधिकाराची पडताळणी करीत आहेत आणि अधिकराज्या निश्चितीने येथे जाहीर सूचना देऊन कायदेशी प्रक्रिया करीत आहेत आणि उपरोक्त सदर फ्लॅट हे सर्व अधिभारापासु मुक्त व स्पष्ट अधिकार असल्याचे नमुद्द केले आहे. माझे अशिलांन दावा व स्पष्ट अधिकारासाठी निमंत्रण मागविले आहेत. जर कोण . त्र्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत विक्री. तारण भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्कमार्फत काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुरव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे . इवे असल्यास ते त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत अस् . समजले जाईल.

ठेकाण: मुंबई देनांक: २६.०७.२०२३

सह।/ – श्री. उमंग एच. पारचोलिया वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.:बी-६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल **श्रीमती प्रेमा राजेश शाह** व श्री. अनुज राजेश शाह यांचे फ्लॅट क्र. बी-००३, क्षेत्रफळ ४५५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, साई सेवा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, इमारत क्र.ईसी-३३, एव्हरशाईन सिटी, वसई (पुर्व), जि. पालघर-४०१२०८ (यापुढे सदर गलमत्ता) या जागेचे मालकीत्व अधिकार आहेत. आमच्या अशिलांनी येथे घोषित केले आहे की, श्रीमती ललिता हिमतलाल शाह या सदर मालमत्तेच्या सह-मालक होत्या. सदर श्रीमती ललिता हिमतलाल शाह यांचे मुंबई येथे दिनांक १३.०७.१९९९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आमचे अशील **श्रीमती प्रेमा** राजेश शाह व श्री. अनज राजेश शाह है कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ स्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यर्था अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोड्न दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमनेन्या अधिकाराच्या आधारावर मार्ट अशील व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही/-श्रीमती हेतल आर. चोथानी वकील/भागीदार पत्ता: डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड,

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

मोबा.:९८२०९३०१८६



Tips Industries Ltd.

Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052 Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: info@tips.in Website: www.tips.in CIN: L92120MH1996PLC099359

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

(Rs. In Lacs except for Earning Per Share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2023	Quarter Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2023
NO.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations (Net)	5,465.20	5,394.61	3,526.26	19,213.76
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,635.13	2,785.37	2,302.93	10,564.90
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,635.13	2,785.37	2,302.93	10,564.90
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,710.13	1,832.63	1,717.93	7,652.16
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,681.68	1,836.29	1,729.90	7,650.36
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	1,284.27	1,284.27	1,296.87	1,284.27
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	12,333.82
8.	Earnings Per share (before extraordinary items) (of Re. 1/- each)) Basic & Diluted #	2.11	1.42	1.32	5.91
9.	Earnings Per share (after extraordinary items) (of Re. 1/- each)) Basic & Diluted #	2.11	1.42	1.32	5.91

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website

The Board of Director of the Company has declared interim dividend for FY 2023-24 of Re. 1/- (Rupee One) per share having face value of Re. 1/-.

#Pursuant to the Special Resolution passed by the members of the Company by way of Postal Ballot through electronic means on March 27, 2023, the Company has sub-divided 1 (One) Equity Share of face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) each fully paid-up into 10 (Ten) Equity Shares of face value of Re. 1 /- (Rupee One Only) each fully paid-up, effective from April 21, 2023 (Record Date). The Earnings Per Share (EPS) numbers of the current quarter and all comparative periods presented above have been restated to give effect of the share split.

By Order of the Board For Tips Industries Ltd.

Place : Mumbai Date : July 25, 2023 Chairman & Managing Director



इंडोको रेमेडीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८.

दूर. : + ९१ २२ ६८७९१२५०/६२८७१०००, ई-मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट : www.indoco.com, सीआयएन : L85190MH1947PLC005913

दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखांत)

		स्थायी				एकत्रित				
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली संपलेली	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
東		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	
		अले खापरीक्षित	ले खापरीक्षित	अले खापरीक्षित	ले खापरीक्षित	अले खापरीक्षित	ले खापरीक्षित	अले खापरीक्षित	ले खापरीक्षित	
۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न	४२,२८८	४२,७४६	४०,७९०	१,६६,६६९	४२,६५०	४२,८१६	४०,८२२	१,६६,८६१	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	३,५६७	३,८३३	४,८२०	१९,१५९	३,३९१	३,८९३	४,८३५	१९,२८०	
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	३,५६७	३,८३३	४,८२०	१९,१५९	३,३९१	३,८९३	४,८३५	१९,२८०	
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	२,५९४	२,५३७	३,८४७	१४,१३६	२,४१८	२,५८१	३,८५७	१४,२२५	
ч.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक/असामान्य बाबीपश्चात)	२,५९४	२,५३७	३,८४७	१४,१३६	२,४३९	२,५८१	३,८५७	१४,२२५	
	कंपनीच्या भागधारकांशी संबंधित									
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक	२,५७१	२,९७३	३,७४९	१४,२८०	२,३९५	३,०१९	३,७५९	१४,३६९	
	उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश									
૭.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक	२,५७१	२,९७३	३,७४९	१४,२८०	२,४१६	३,०१९	३,७५९	१४,३६९	
	उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश कंपनीच्या भागधारकांशी संबंधित									
८.	समभाग भांडवल	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	१,८४३	
۶.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार			,	१,००,८५९	·	,		१,००,९८२	
१०.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)				, ,				, ,	
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्षिकीकृत)									
	अ) मूलभूत	२.८१	ર.હે	४.१७	१५.३४	२.६२	٧.٥٥	8.89	१५.४४	
	ब) सौम्यीकृत	२.८१	ર.હે	४.१७	१५.३२	२.६२	٧.٥٥	8.89	१५.४२	
रीपा		1		ı	ı	1	ı	1		

- वरील तपशील हा सेबी (सृचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प 'ारूपाचा सारांश आहे. तिमाही
- वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.indoco.com वरही उपलब्ध आहे. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण सिमतीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २५.०७.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात येऊन त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारे इंडोको रेमीडीज लि. करिता

अदिती पाणंदीकर व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक : २५ जुलै, २०२३